

#### August 13, 2025

BSE Limited
PJ. Towers, Dalal Street
Mumbai-400001
Script Code: 542233
National Stock Exchange of India Ltd,
Exchange Plaza, Bandra Kurla Complex,
Bandra (East), Mumbai -400051
SYMBOL: TREJHARA

#### Sub: Newspaper Publication(s) for Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2025.

Dear Sir/Madam.

Pursuant to Regulation 30 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith Newspaper advertisement published in Financial Express (English) all editions and Loksatta (English) Mumbai, on August 13, 2025, informing about published Un-Audited Financial Results for the quarter ended June 30, 2025.

We request you to take above submission on record. Kindly find the same in order and acknowledge the receipt of the same.

Thanking You,

Yours faithfully,

For Trejhara Solutions Limited

Shardul Inamdar Company Secretary

**Encls: Newspaper Advertisement** 

INDIA.

FINANCIAL EXPRESS

### **SEBI ANNUAL REPORT FOR 2024-25**

# Bourses' cash market turnover growth slows

**ANANYA GROVER** Mumbai, August 12

THE GROWTH IN cash market turnover of the exchanges slowed to 38.3% year-on-year to ₹300 lakh crore for the fiscal ended March 31, 2025, data from the Sebi annual report showed on Tuesday.

In FY24, the segment turnover stood at ₹217 lakh crore, up 51.6% from FY23 when the turnover had fallen nearly 20%.

Mrugank M Paranjape, chairperson of the IMC task force on capital markets and managing partner of MCQube, said 38% is good, but not great. India should aspire for more growth as underlying stock prices are also growing. Raising capital is the primary function of the secondary markets,

According to the report, at the end of March 31, 2025, the all-India market capitalisation expanded by 6.9% to ₹414 lakh crore, ranking fifth in the world. "The PE ratios (trailing) for Nifty 50 fell to 21.4 at the end of March 31, 2025, from 22.9 at the end of 2023-24," it said. However, the valuation of Nifty 50 remained high com-

PRESS TRUST OF INDIA

MICROFINANCE INDUSTRY NET-

**WORK** (MFIN) has sought credit

guarantee support from the gov-

ernment to ensure that banks get

faith", which will ensure funding

to MFIs and start a virtuous cycle

that will help economic activity as

well, the self-regulatory organisa-

Place : Chennai

Place: Navi Mumbai

Date: 12-08-2025

Date : 12.08.2025

There is a need for a "leap of

comfort in lending to the sector.

Mumbai, August 12



pared to Brazil, China and other developed markets, except the US.

Sebi whole time member Ananth Narayan said at a recent event that there was a need to deepen the cash market while

action tax (STT) in the cash segment and lowering margins will further boost the turnover," Paranjape said. Kamlesh Shroff, MD at Omniscient Securities, agreed that STT should be lowered as it is significantly higher than that of the derivatives market. He expects the turnover to rise more this year as F&O volumes will go to the cash market.

Misra, said.

### **Index options** premium turnover

The index options premium turnover growth has also slowed in FY25 to 10.5% from 30.6% in FY24 and 87.5% in the year before it. As of March-end 2025, the NSE had an 85.86% market share

Strengthening of index derivatives framework by Sebi, aimed at curbing speculative activity and promoting market stability in the segment, led to a fall in the country's largest stock exchange's index options premium turnover for the first time in eight fiscals, Sebi annual report said.

# Sebi penalties rise 11 times to ₹813 crore

**NESIL STANEY** Mumbai, August 12

THE NUMBER OF entities in Sebi adjudication under Prohibition of Fraudulent and Unfair Trade Practices relating to Securities Market (PFUTP) sharply fell to 239 in FY25, from 796 in the previous year, according to its annual report published Tuesday. Penalties levied against institutions rose 11 times – from ₹74.6 crore in FY24 to ₹813.8 crore in FY25.

Entities listed under non-compliance fell 92% – from 25 to 2 between FY24 and FY25 – and those under insider trading fell 73%, from 55 to 15. This indicates a significant improvement in market integrity.

The amount of difficult to recover (DTR) dues went up from ₹76,292 crore in FY24 to ₹77,800 crore in FY25. DTR dues are those which could not be recovered even after exhausting all the modes. Total fees received by Sebiwent up 26%, from ₹1,851 crore to ₹2,334 crore. This is almost double the amount of ₹1,213 crore received in FY23.

"During 2024-25, Sebi completed adjudication proceedings against 1,293 entities through 374 orders," the report said. "Out of the total amount of ₹1,04,583.3 crore to be recovered, ₹63,206 crore, 61.4% of the total amount due, pertains to collective investment schemes (CIS), deemed public issue (DPI) matters of PACL (Pearl Agrotech Corporation) and Sahara India Com-

mercial Corporation," the report said. Penalties were not levied against 107 entities and settlement orders were passed in case of 660 entities.

# Sebi rejects Anil Ambani's settlement plea over Yes Bank investments

JAYSHREE P UPADHYAY Mumbai, August 12

**SEBIHAS REJECTED** a plea by industrialist Anil Ambani to settle charges related to investments in Yes Bank, potentially exposing him to at least a ₹1,828-crore penalty, according to documents reviewed by Reuters.

The case relates to ₹2,150 crore invested by Ambani Reliance Mutual

Fund between 2016 and 2019 in Yes Bank's additional tier-1 bonds, which were written-off when the bank was declared insolvent in 2020.

Reliance Mutual Fund was sold to Nippon Life Insurance in 2019 and charges pre-date the sale.

Sebi in its investigation said the investment was made in exchange for loans from Yes Bank to other Anil Ambani group companies, according

to regulatory notice.

Rejecting Ambani's pleas to settle the charges without admitting guilt, the regulator said on July 7 that the fund's conduct caused a loss of investor wealth of ₹1,828 crore and had a 'market-wide impact'. A proposal by Anil Ambani, his son Jai Anmol Ambani, and former Yes Bank chief executive Rana Kapoor to settle has not been accepted. —**REUTERS** 



### JINDAL STEEL LIMITED

(Formerly known as Jindal Steel & Power Limited)

(CIN: L27105HR1979PLC009913)

Regd. Office: O. P. Jindal Marg, Hisar -125005 (Haryana) Corporate Office: Jindal Centre, 12 Bhikaiji Cama Place, New Delhi-110066 Phone: +91 11 41462000 | Fax: +91 11 26161271 | Email: investorcare@jindalsteel.com Website: www.jindalsteel.com

💢 jindalsteel\_ 间 jindal\_steel f jindalsteellimited 🔘 jindalsteel\_ 🖸 jindalsteel\_

(Rs. in crores except for Shares and EPS)

REGULATION 47 OF SEBI (LODR) REGULATIONS, 2015

EXTRACT OF CONSOLIDATED UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

S. No.	Particulars	Quarter Ended June 30, 2025	Quarter Ended March 31, 2025	Quarter Ended June 30, 2024	Financial Year Ended March 31, 2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations (net)	12,324.88	13,254.94	13,652.33	49,932.48
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	2,017.88	1,301.26	1,859.05	5,573.00
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	2,017.88	71.81	1,859.05	4,343.55
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,495.97	(303.59)	1,337.92	2,845.68
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profits /(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1,549.61	(405.02)	1,466.41	2,608,84
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Re.1/- each)	101.75	101.18	101.18	101.18
7	Other equity (excluding Revaluation Reserve)	<del></del>	-	=	47,083.70
8	Earnings Per Share ( Face Value of Re. 1/- each) (for continuing and discontinued operations)-				
36	Basic;	14.73	(3.35)	13.31	27.83
	Diluted:	14.73	(3.35)	13,31	27,83

 The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter ended on June 30, 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for the guarter ended on June 30, 2025, is available on the website of Stock Exchanges at (www.bseindia.com / www.nseindia.com) as well as on the Company's Website at (www.jindalsteel.com) and can also be accessed by scanning the following Quick response Code.

These Un-Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting held on August 12, 2025 and were approved by the Board of Directors in their meeting held on August 12, 2025.

KEY NUMBERS OF FINANCIAL RESULTS ON STANDALONE BASIS

S. No.	Particulars	Ended June 30, 2025	Ended March 31, 2025	Ended June 30, 2024	Ended March 31, 2025
		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Turnover	12,436.27	13,086.59	12,865.35	48,932.41
2	Profit /(Loss) before Tax	2,196.57	174.74	1,974.80	4,847.08
3	Profit / (Loss) after Tax	1,623.90	107.53	1,456.54	3,621.18
	to a contract of the tenter of the contract of	ENW SIE			

Place: New Delhi Dated: August 12, 2025

By Order of the Board Sabyasachi Bandyopadhyay

Whole-time Director

(Rs. in crores)

# TARSONS PRODUCTS LIMITED

Registered office: Martin Burn Business Park, Room No. 902, BP - 3,

Salt Lake, Sector - V, Kolkata - 700091 Website: www.tarsons.com, Email: info@tarsons.com, Telephone No.: +91 33 3522 0300

EXTRACT OF THE STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2025

	₹ in million (except per share data								share data)	
			STAND	ALONE		CONSOLIDATED				
		Quarter ended			Year ended	Quarter ended			Year ended	
SI No.	Particulars	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	June 30, 2025	March 31, 2025	June 30, 2024	March 31, 2025	
SHAPE.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	Audited	
1	Revenue from Operations	712.79	930.44	648.49	3,141.77	913.64	1,126.91	847.97	3,924.14	
2	Net Profit/(loss) for the period/year before tax	47.78	213.42	87.18	578.71	30.32	155.71	63.16	448.01	
3	Net Profit/(loss) for the period/year after tax	35.70	157.29	64.61	427.31	17.83	102.03	40.16	297.70	
4	Total comprehensive income for the period/year (comprising profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	35.00	156.68	64.42	426.13	-40.74	75.29	44.00	279.90	
5	Equity Share Capital (Face value of ₹ 2 each)	106.41	106.41	106.41	106.41	106.41	106.41	106.41	106.41	
6	- Charles and the control of the con		- 4	-	6,417.48		100000000000		6,195.70	
7	Earning Per Share (Face value of ₹ 2 each share)				- Children					
	Basic	0.67	2.96	1.21	8.03	0.34	1.92	0.75	5.60	

1. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said Results are available on the Stock Exchange websites i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the Company's website www.tarsons.com.

0.67



Diluted

Place: Kolkata

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 12th August 2025.

1,92

0.75

0.34



Date: 12th August, 2025

For and on behalf of the Board of Directors **Tarsons Products Limited** Sanjive Sehgal Chairman and Managing Director DIN: 00787232



## Kothari KOTHARI PETROCHEMICALS LIMITED

1.21

Regd.Office:'Kothari Buildings', 115, Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai - 600034 CIN: L11101TN1989PLC017347 PH: 044-35225527/35225528 Email: secdept@hckgroup.com, Website: www.kotharipetrochemicals.com

### Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2025

The Board of Directors of the Company, at their meeting held on August 12, 2025, approved the Unaudited financial results of the Company for the quarter ended 30" June 2025 ("Financial Results").

The Financial results along with the Limited Review Report, have been posted on the Company's website https://www.kotharipetrochemicals.com/investors/quaterly-result/ and can be accessed by scanning the QR code and the same are also available on the National Stock Exchange of India Ltd website at www.nseindia.com



for Kothari Petrochemicals Limited Arjun B. Kothari Managing Director DIN:07117816

Note:

Date

Place : Chennai

: 12.08.2025

The above intimation is in accordance with Regulation 33 read with Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.



dependent on bank lending for

almost two-thirds of their

resources, and added that banks

are showing some reluctance to

lend to the sector, leading to

disbursements (by MFIs) will

improve," Misra said, pointing out

that the gross loan portfolio for all

"Once (bank) funding starts,

"severe liquidity constraints".

# growth falls

in the segment.

MFIN seeks credit guarantee support from govt tion's (SRO) chief executive, Alok microlenders has declined by nearly 17% in the three months

> 6% to 75 million. MFIN has written to the government in July, seeking a ₹15,000-20,000 crore credit guarantee scheme for the sector, where the government guarantees up to 75% of an MFI's borrowings from banks and the banks get the comfort to lend, he said.

> the number of borrowers has fallen

Pointing out that a similar scheme was implemented successfully during the Covid period in 2021, he said the ₹7,500-crore fund for the purpose was not utilised as all the MFIs paid their dues.

Misra said representatives of micro lenders will be meeting top Finance Ministry officials next week to discuss the proposals and follow up by meeting bank chiefs.

#### Dr. Agarwal's Eye Hospital Ltd. Dr Agarwals Eye Hospital CIN: L85110TN1994PLC027366

Misra said NBFC-MFIs are ended June to ₹3.53 lakh crore, and

Registered Office: 3rd Floor, Buhari Towers, No.4, Moores Road, Off Greams Road, Chennai - 600006.

Phone No. 91-44-43787777. Website: www.dragarwal.com; E-mail: investor@dragarwal.com Statement of the Unaudited Financial Results of the Company

for the quarter ended June 30, 2025 The Board of Directors of the Company, at their meeting held on August 12, 2025, approved the Unaudited Financial Results of the Company for the guarter ended June 30, 2025 ("Financial Results").

The Financial Results along with the Limited Review Report of the Auditors have been posted on the Company's website https://dragarwals.co.in/dr-agarwals-eye-hospital, which can also be accessed by scanning the QR Code below given below and the same are also available on the Stock Exchange website (www.bseindia.com).



By order of the Board Dr. Amar Agarwal Chairman & Managing Director DIN: 00435684

# Trejhara Trejhara Solutions Limited

CIN: L72900MH2017PLC292340

Regd. Office: Unit no. 601, Sigma IT Park, Plot no. R-203, R-204 T.T.C. Industrial Estate, Rabale, Navi Mumbai - 400701. Phone: +91-22-4040-8080. Fax: +91-22-4040-8081, Email: investor@trejhara.com, Website: www.trejhara.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE 2025 (INR in Lakhs)

e-	100 A	Washington and the second	Year Ended		
Sr. No.	Particulars	30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25
NO.	1	Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	864.65	955.63	604.76	2,837.10
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items)	97.82	167.09	117.34	517.11
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	97.82	167.09	117.34	517.11
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	67.03	61.06	91.42	329.02
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	63.38	51.35	87.44	320.50
6	Equity Share Capital	1,451.63	1,451.63	1,451.63	1,451.63
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		(%)		21,067.81
8	Earnings per equity share (for Continuing and Discontinuing Operations)				
	- Basic (Rs.)	0.46	0.42	0.63	2.27
	- Diluted (Rs.)	0.46	0.42	0.63	2.27
(ey r	numbers of Standalone Financial Results		***************************************	411 250000	(INR in Lak
-	The company of the contract of				

Year Ended Quarter Ended **Particulars** 30-Jun-25 31-Mar-25 30-Jun-24 31-Mar-25 No. Unaudited Audited Unaudited Audited 424.35 583.28 328.30 1,397.27 Turnover 2 Profit/(Loss) before tax 44.22 223.08 53.56 416.40 3 | Profit/(Loss) after tax 166.73 25.62 36.30 295.53

a) The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30" June 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the guarter ended financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website viz. www.trejhara.com. b) Figures for previous period / year have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with those of the current

c) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is applicable. For Treihara Solutions Limited

> **Amit Sheth** Chairman & Director DIN - 00122623

> > Adfactors 371/25

epaper.financialexpress.com

# मंडपाच्या खड्ड्याचे पैसे देऊ नका!

### उद्भव ठाकरेंचे गणेश मंडळांना आवाहन

लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई: गणेशोत्सवासाठी मोफत एसटी सोडून गणेशभक्तांची सोय केली जाणार आहे. पण मुंबई-गोवा महामार्गावर इतके खड्डे पडले आहेत की हाडे खिळखिळी होणार आहेत. मुंबईत मंडपासाठी रस्ता खोदला तर दंड आकारला जाणार आहे. महामार्गावरील खड्डे जोपर्यंत बुजवत नाहीत, तोपर्यंत मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यासाठी कोणीही पैसे भरू नका, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेशमंडळांना केले.

मुंबई : मुंबईचे तत्कालीन शिक्षण

उपसंचालक संदीप संगवे यांच्यावर

कारवाई करावी व शिक्षकांच्या

समस्यांचे निराकरण करावे या

मागण्यांसाठी मुंबई विभागीय

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक

संघटनेतर्फे आज, बुधवारी दुपारी

१२.३० वाजता जेलभरो आंदोलन

केले जाणार आहे. यात मुंबई, मुंबई

उपनगर, ठाणे, पालघर, रायगड या

जिल्ह्यांतील सुमारे ५०० शिक्षक



गणेशोत्सवाच्या पार्श्वभमीवर मुंबईतील गणेश मंडळाची मंगळवारी वांद्रे येथील रंगशारदा सभागहात बैठक झाली. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा आपण आजही जल्लोषात कायम

संगवे यांनी अनियमिततेला

प्रोत्साहन दिले. चुकीच्या संच

मान्यता करीत शिक्षकांची संख्या

कमी केली, यामळे शिक्षक वर्गात

प्रचंड संताप आहे. उपसंचालकांवर

कारवाई करण्यात यावी यासाठी

संघटनेने यापर्वी वरिष्ठ अधिकारी

विभागीय शिक्षण मंडळाच्या

अध्यक्षांना निवेदन दिले होते.

सेवासमाप्तीला

ठेवली आहे. महापालिकाही सतत आपल्याकडे होती आणि यापुढेही ती आपल्याकडेच राहणार आहे. असा ठाम विश्वास व्यक्त करत आज सत्ता जरी नसली तरी रस्त्यावरील तुमची ताकद आजही माझ्याबरोबर कायम आहे, असेही ठाकरे म्हणाले. आता मंडळांची पळावापळवी सुरू झाली आहे. पळविण्याशिवाय ते दुसरे काहीच करू शकत नाही, गणपतीचे भक्त आणि गणपती मंडळे अशा आमिषाला बळी पडणार नाहीत आणि त्यांनी पडु नये, अशी अपेक्षा ठाकरेंनी व्यक्त केली.

पीओपीच्या गणेश मुर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारने राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्याकडून अहवाल मागवला आहे. काकोडकर यांच्या अहवालाला उद्भव ठाकरे यांनी विरोध केला. पर्यावरणाचे प्रेम कोणाकडून शिकायचे ?, ज्यांनी अणुऊर्जेचे समर्थन केले त्या काकोडकर यांच्याकडून का, असा सवाल त्यांनी केला. पीओपीला पर्याय शाडूची माती आहे, पण ती देणार कोण, मूर्ती किती उंचीची पाहिजे, हे प्रश्न अनुत्तरित असल्याचे ठाकरे म्हणाले.

काकोडकर यांना विरोध




#### हेंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम)

त्यनाच प्रदेश राज्य कर्या कार्या कार्य कार्या कार्य कार्या कार्य कार्या (एचपीसीएल) यांना परवाना दिलेल्या व ओरिएंटल हाऊस, ७, जमशेदजी टाटा रोड, चर्चगेट, मुंबई येथे . ससलेल्या १४०.३७ चौ.मी. क्षेत्रफळाच्या जमिनीचा ताबा घ्यावा. तथापि, एचपीसीएलची मालमत्ता त्या रिकाणाइन इटविण्यात आलेली असनदेखील, ना त्यांनी ना त्यांच्या प्रतिनिधींनी ताबा घेण्यासाठी इजेरी लावली. परिणामी, १४ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजल्यापासून संबंधित जमिनीचा सांकेतिक ताबा हस्तांतरित झालेला मानला जाईल. ताबा घेण्यास त्यांनी केलेली निष्क्रियता/नकार हे

> उपमहाव्यवस्थापक हिन्दुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई रिटेल क्षेत्रीय कार्यालय ३/४ एस. वी. एवं टर्नर रोड जंक्शन, वांद्रे (पश्चिम),

१४.०८.२०२५ पासन ताबा दिल्याच्या स्वरूपात मानले जाईल आणि त्या तारखेपासन संबंधित स्थळी

रोणाऱ्या कोणत्याही नुकसानीस किंवा अतिक्रमणासंदर्भात एचपीसीएल जबाबदार राहणार नाही.



शिक्षकांचे बुधवारी जेलभरो आंदोलन

शिक्षकांच्या

मुंबई : शिक्षण विभागातील वर्ग एक व वर्ग दोन मधील अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाची दखल शासनाने

न घेतल्यास केंद्रप्रमुख संघटनांनी देखील राज्यव्यापी सामृहिक रजा अर्थात काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शालार्थ आयडीच्या नावाखाली वेतनाच्या संदर्भात चुकीच्या पद्धतीने राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुंतवले जात असून ही शिक्षण प्रक्रियेच्या दृष्टीने हानिकारक बाब आहे. या प्रक्रियेत कोणताही गुन्हा सिद्ध

झाला नसताना देखील काही शिक्षणाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ही पूर्णतः निषेधार्ह बाब आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन काढण्यासाठी अधिकाऱ्यांवर वेळोवेळी वेगवेगळया क्षेत्रातुन दबाव टाकला जातो. प्रसंगी न्यायालयीन प्रकरणांनाही सामोरे जावे लागते. शिक्षक कर्मचारी, न्यायालय आणि संबधित कर्मचाऱ्यांचे लागेबांधे असलेले नेते अशा तिहेरी संकटात सापडलेल्या शिक्षणाधिकाऱ्यांची पंचाईत होत असल्याचे दिसुन येते, असे राज्य केंद्रप्रमुख संघटनेमार्फत सांगण्यात

Place : Navi Mumbai

Date: 12-08-2025

# aarv

### आर्वी एनकॉन लिमिटेड

सीआयएन: एल२९२९०एमएच१९८७पीएलसी०४५४९९ **नोंदणीकृत कार्यालय:** ६०३, बी१ विंग, मॅरेथॉन इन्नोवा, मॅरेथॉन नेक्स्टजेन कॉम्प्लेक्स, जी.के. मार्ग, लोअर परळ, मुंबई - ४०००१३. द्रर. : +९१-२२-४०४९ ९९९९ / +९१-२२-४०४९ ९९३७. ईमेल : info@aarviencon.com वेबसाईट : www.aarviencon.com

### ३० जून २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल











Y-O-Y BASIS

### (रु.लाख उत्पन्न प्रती भाग व्यतिरिक्त) (ईपीएस)

अ.				वर्ष अखेर	
क्र.	तपशील	३०.०६.२०२५ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२५ लेखापरीक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२५ लेखापरीक्षित
٩.	एकूण महसूल (निव्वळ)	१५,१९७.९६	१४,४९४.५६	99,३८9.३२	५१,२८६.४९
٦.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा	४४४.४९	३६१.७७	२८२.७८	9,929.९३
₹.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	४२१.७८	२९५.४०	२६०.८९	9,008.84
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर कालावधीकरिता एकत्रित नफा/तोटा आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	893.99	२९२.३४	२५१.७२	9,040.82
٧.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती भाग )	9,8८9.०७	9,8८9.०७	9,8७८.४०	9,8८9.०७
ξ.	इतर समभाग	_		-	99,049.२७
Ŋ	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती भाग )	२.८५	२.००	৭.৩६	६.७९
۷.	व्याज, कर, घसारा व वसुलीयोग्य खर्च पुर्व उत्पन्न	५६०.९६	४९३.९५	३७८.९५	१,५८६.८७

- १. वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्रंतर मंगळवार, १२ ऑगस्ट, २०२५ रोजी झालेल्या संचालव मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी कंपनीच्या सदर वित्तीय निष्कर्षावर लेखापरीक्षण अहवाल जारी
- तिमाहीसाठी सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.aarviencon.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (एनएसई)च्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. येथे दिलेला क्यूआर कोड स्कॅन करून तेच मिळवता येते.



राचालक मंडळाच्या वतीने सही /

ठिकाण : मुबई

विरेंद्र डी. संघवी व्यवस्थापकीय संचालक

### Trejhara

### Trejhara Solutions Limited

Regd. Office: Unit no. 601, Sigma IT Park, Plot no. R-203, R-204 T.T.C. Industrial Estate, Rabale, Navi Mumbai - 400701. Phone: +91-22-4040-8080, Fax: +91-22-4040-8081, Email: investor@trejhara.com, Website: www.trejhara.com

UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30™ JUNE 2025							
		(INR in Lakhs)					
	Quarter Ended	Year Ended					

C					
Sr. No.	Particulars	30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25
NO.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	864.65	955.63	604.76	2,837.10
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items)	97.82	167.09	117.34	517.11
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	97.82	167.09	117.34	517.11
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	67.03	61.06	91.42	329.02
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	63.38	51.35	87.44	320.50
6	Equity Share Capital	1,451.63	1,451.63	1,451.63	1,451.63
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year		-		21,067.81
8	Earnings per equity share (for Continuing and Discontinuing Operations)				
	- Basic (Rs.)	0.46	0.42	0.63	2.27
	- Diluted (Rs.)	0.46	0.42	0.63	2.27

Key numbers of Standalone Financial Results						
Sr.	Particulars		Year Ended			
No.		30-Jun-25	31-Mar-25	30-Jun-24	31-Mar-25	
NO.		Unaudited	Audited	UnaudIted	Audited	
1	Turnover	583.28	424.35	328.30	1,397.27	
2	Profit/(Loss) before tax	44.22	223.08	53.56	416.40	
3	Profit/(Loss) after tax	25.62	166.73	36.30	295.53	

- a) The above is an extract of the detailed format of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter ended 30th June 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and Company's website viz.
- b) Figures for previous period / year have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with those of the current
- c) Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules / AS Rules, whichever is For Treihara Solutions Limited

Amit Sheth Chairman & Director DIN - 00122623

### एसटीला एकाच दिवशी ३९ कोटींचे उत्पन्न

### आर्थिक वर्षातील सर्वाधिक महसूल ११ ऑगस्टला

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई: रक्षाबंधन आणि त्याला जोड्न आलेल्या सुट्ट्यांमुळे ८ ते ११ ऑगस्ट या चार दिवसांमध्ये सुमारे दोन कोटी प्रवाशांनी एसटी प्रवासाला पसंती दिली. याद्वारे महामंडळाला १३७.३७

रुपयांचे उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे परतीचा प्रवास करताना म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यावर्षीच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे,

अशी माहिती परिवहन मंत्री तथा

एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ३०.०६ कोटी रुपये रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजे शनिवारी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी रविवारी ३३.३६ कोटी रुपये उत्पन्न एसटीला मिळाले. रक्षाबंधनाच्या निमित्ताने ८ ते ११ ऑगस्ट या ४ दिवसांत १ ९३ लाख प्रवाशांर्न एसटीमधून प्रवास केला आहे त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या ८८ लाख आहे.



Registered Office: D 301-305, Level 3, Tower II, Seawoods Grand Central, Plot no. R1, Sector 40, Nerul Node, Navi Mumbai-400706
Tel: 91 22 6811 0300 Fax: 91 22 6811 0333 CIN: L63000MH1988PLC048500 sltor.ssll@transworld.com Website: https://www.transworld.com/transworld-ship

#### UNAUDITED FINANCIAL RESULTS OF TRANSWORLD SHIPPING LINES LIMITED (FORMERLY KNOWN AS SHREYAS SHIPPING AND LOGISTICS LIMITED) FOR THE QUARTER ENDED 30th JUNE 2025

Pursuant to Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 the Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in the Meeting held on 12th August 2025 and the Statutory Auditors of the Company have carried limited review of the same. The full format of the Financial Results for the quarter ended 30th June 2025 is being made available on the Company's website at https://www.transworld.com/transworld-shipping-lines/disclosure-under-regulation-46-of-lodr/bm-outcome/ and on the Stock Exchanges Website (www.bseindia.com/www.nseindia.com)



Place : Navi Mumbai

Date: 12th August 2025

Scan the QR code to view the Financial results on website of the Company

> For TRANSWORLD SHIPPING LINES LIMITED (Formerly known as SHREYAS SHIPPING AND LOGISTICS LIMITED)

Capt. Milind Patankar lanaging Director DIN: 02444758



### ज्योती लॅब्स लिमिटेड

सीआयएन : एल२४२४०एमएच१९९२पीएलसी१२८६५१ नोंदणी कार्यालय : उजाला हाऊस, राम कृष्ण मंदिर रोड, कोंडीविटा, अंधेरी (पू), मुंबई - ४०० ०५९; टेलि.: ०२२ ६६८९२८००; फॅक्स : ०२२ ६६८९२८०५; ईमेल : <u>secretarial@jyothy.com</u>; वेबसाइट : <u>www.jyothylabs.com</u>

#### hपनीची ३४वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी) किंवा अन्य ऑडिओ व्हिज्युअल साधने (ओएव्हीएम) मार्फत आयोजि करण्याची सूचना, पुस्तिका बंद आणि दूरस्थ इ - मतदान माहिती

०क. . ९/२०२४ (यानंतर एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भित) यानुसार ज्योती लॅब्स लिमिटेड [कंपनी] ची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा, **गुरूवार, दिनांक ११ सप्टेंबर, २०२**५ रोजी सकाळी ११,०० वा., दिनांक १२ ऑगस्ट, २०२५ रोजी एजीएम आयोजित करण्याच्या सचनेत नमद केल्याप्रमाणे सामान्य व विशेष व्यवसायांचा व्यवहार करण्यासाठ दरचित्र माध्यम (व्हीसी) किंवा अन्य दक-श्राव्य माध्यमे (ओएव्हीएम) च्या माध्यमातुन आायोजित करण्यात आली आहे. दिनांक ५ मे २०२० रोजीच्या सामान्य परिपत्रक क्र. २०/२०२० च्या परिपत्रकामधील उतारा ३ व ४ मध्ये प्रदान केलेल्या आवश्यकतांनसार आणि. दिनांक ८ एप्रिल, २०२०च्या सामान्य परिपत्रक क्र. १४/२०२० आणि १३ एप्रिल २०२० रोजीचे परिपत्रक क्र. १७/२०२० (एकत्रितपणे एमसीए सामान्य परिपत्रके म्हणून संदर्भित) या एमसीएच्याा परिपत्रकांच्या अन्वये कंपनीला दूरचित्र माध्यम (व्हीसी) किंवा अन्य दूक-श्राव्य माध्यमे (ओएकीएम) द्वारे एजीएम घेण्यास कंपनीला परवानगी देण्यात आली आहे . त्यानसार , उपरोक्त एमसीए परित्रकांच्या आवश्यकतांचे अनुपालन करून कंपनी समान जागेवर प्रत्य

एममीणच्या परिपत्रकामोबत वाचलेल्या एमसीए सामान्य परिपत्रक आणि सेबीच्या दिनांकीत ३ ऑक्टोबर, २०२४ च्या परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी सीआयआर/२०२४/१३३ सोबत वाचलेल्या सेबी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांकीत १२ मे, २०२० च्यानुसार भागधारकांना कंपनीच सॉफ्ट कॉपी ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट / डिपॉझिटरी सहभागी कट ऑफ तारखेनसार म्हणजेच **गरूवार, १४ ऑगस्ट, २०२५** रोजीपर्यंत जे नोंदणीकत आहेत त्यांना पाठविण्यात येतील. ज्या भागधारकांचे ईमेल आयडी कंपनी/निबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट / डिपॉझिटरी सहभागी यांच्याकडे अद्यतिनत नाहीत त्यांनी secretarial@jyothy.com यावर कंपनीला विनंती करून ३४ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची सॉफ्ट कॉपी मिळवू शकतात. वैकल्पिकरित्या, ३४ व्या एजीएमची सूचन आणि वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्या संकेतस्थळावर म्हणजेच <u>www.jyothylabs.com</u> यावर तसेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस (इंडिया) लिमिटेड (सीडीएसएल), बीएसइ लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्वेज ऑफ इंडिया लिमिटेडच्या संकेतस्थळावरही उपलब्ध असेल. यापुढे सदस्याना सल्ला देण्यात येतो की, भविष्यात कंपनीकडून पत्रव्यवहार, वार्षिक अहवाल, सचना परिपत्रके इत्याटींसह समभागांवरील लाभांग बॅक खात्यांमध्ये प्राप्त करण्यासाठी त्यांची त्यांचा नविनतम पत्ता, इसेल आयडी आणि बँक आदेश (म्हणजेच बॅक खाते कमांक बँकेचे आणि शाखेचे नाव, ९ अंकी एमआयसीआर बँक/शाखा कोड आणि खाते प्रकार) भौतिक स्वरूपातील समभागासाठी कंपनी आणि/किवानिबंधक आणि समभाग हस्तांतरण एजंट

३ नोव्हेंबर, २०२१ रोजीच्या सेबीच्या परिपत्रकानुसार (१४ डिसेंबर, २०२१, १६ मार्च, २०२३, १७ नोव्हेंबर, २०२३ आणि मास्टर परिपत्रक दिनांक ७ मे, २०२४ च्या परिपत्रकांद्वारे सुधारित) भौतिक स्वरूपात भागधारण केलेल्या भागधारकांना विनंती केली जात आहे की, जर फोलियोसोबत पॅन, संपर्क तपशिल, मोबाईल क्रमांक, बँक खाते तपशिल, नमुना ु स्वाक्षरीसह अद्यतनित केलेले नसतील तर राजस्टार आणि शेअर टान्सफर एजंटला उपरोक्त सर्व तपशील सादर केल्यावर लाभांशासह कोणतेही पेमेंट केवळ संपर्णपणे इलेक्टॉनिक

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम ९१ नुसार, सभासदांची नोंदवही आणि कंपनीचे शेअर हस्तांतरण वही दिनांक **शुक्रवार, २९ ऑगस्ट, २०२५ ते बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५** (दोन्ही दिवस समाविष्ट) बंद राहील आणि वार्षिक सर्वसाधारण सभेच्या उद्देशाने आणि वर्ष २०२४-२५ करिता इक्विटी शेअर्सवरील लाभांशासाठी पात्र सदस्यांची नावे निश्चित

करण्यासाठी रेकॉर्ड तारीख गुरूवार, २८ ऑगस्ट २०२५ असेल. ज्या सदस्यांकडे भौतिक स्वरूपात समभाग आहेत किंवा ज्यांचे ईमेल आयडी कंपनीकडे नोंदणीकृत नाहीत त्यांनी दूरस्थ इ-मतदानाद्वारे किंवा सभेच्या वेळी इ-मतदानाद्वारे, खाली

ए) सदस्याचे ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीज यांकडे अद्यतीन नाहीत त्यांना इ -मतदानासाठी माहिती अशा रीतीने मिळू शकेल :

- १) प्रत्यक्ष स्वरूपात समभाग असलेल्या सदस्यांना विनंती करण्यात येते की त्यांनी त्यांची माहिती जसे फोलिओ क्रमांक, सदस्याचे नाव, समभाग प्रमाणपत्राची स्कॅन केलेली प्रत (समोरील व मागील) पॅन (पॅन कार्डची स्वत:ची साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आधार (स्वत: साक्षांकित केलेली आधार कार्डची स्कॅन प्रत), कंपनीच्या ईमेल आयडी म्हणजेच secretarial@jyothy.com / आरटीएचा ईमेल आयडी म्हणजेच rnt.helpdesk@in.mpms.mufg.com द्वारे.
- २) डिमॅट मोडमध्ये समभाग असलेल्या सदस्यांना डिमॅट खात्याचा तपशील (सीडीएसएल १६ अंकी लाभार्थी आयडी किंवा एनएसडीएल १६ अंकी डीपीआयडी + सीएलआयडी), नाव, क्लायंट मास्टर किंवा एकत्रित खात्याच्या स्टेटमेंटची प्रत, पॅन (स्व-साक्षांकित स्कॅन केलेली प्रत) आधार (आधारकार्डची स्व- साक्षांकित स्कॅन केल्लेली प्रत) **वंत्रपनीच्या ईमेल आयडी** म्हणजेच <u>secretarial@jyothy.com</u> /**आरटीएचा ईमेल आयडी** म्हणजेच

rnt.helpdesk@in.mpms.mufa.com द्वारे बी) दूरस्थ इ-मतदानासाठी सदस्यांना सूचना खालीलप्रमाणे आहेत :

- 1. मतदानाचा कालावधी **सोमवार, ८ सप्टेंबर, २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता** सुरू होईल आणि **बुधवार, १० सप्टेंबर, २०२५ रोजी सायं. ५.०० वाजता** संपेल. या कालावधीत कंपनीच्या सदस्य, कट ऑफ तारखेनुसार म्हणजेच ४ **सप्टेंबर, २०२**५ रोजी भौतिक स्वरूपात किंवा डिमटेरियलाइज्ड स्वरूपात समभाग धारण करत असतील तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने आपले मत देऊ शकतात. त्यानंतर सीडीएसएलद्वारे मतदानासाठी दूरस्थ ई-मतदान प्रक्रिया निष्क्रीय केली जाईल.
- २. सदस्यांनी इ -मतदान संकेतस्थळ www.evotingindia.com वर लॉग इन केले पाहिजे
- ३. 'भागधारक/सदस्य' मॉड्यूलवर क्लिक करा.
- ४. आता तुमचा युजर आयडी टाका

ठिकाण : मुंबई

दिनांक : १२ ऑगस्ट, २०२५

- ए. सीडीएसएलसाठी : १६ अंकी लाभार्थी आयडी,
- बी. एनएसडीएलसाठी : ८ कॅरेक्टर डीपी आयडी त्यानंतर ८ अंकी क्लायंट आयडी,
- सी. प्रत्यक्ष स्वरूपात समभाग असलेल्या सदस्यांनी कंपनीकडे नोंदणीकृत फोलिओ क्रमांक भरावा ५. पुढे दाखवल्याप्रमाणे इमेज व्हेरीफिकेशन एंटर करा आणि लॉगिन वर क्लिक करा.
- ६. सदस्याने डिमॅट स्वरूपात रोअर्स ठेवलेले असल्यास आणि <u>www.evotingindia.com</u> वर लॉग इन केले असेल आणि कोणत्याही कंपनीच्या आधीच्या इ-मतदानावर
- मतदान केले असेल तर सदस्याने विद्यमान संकेतशब्द (पासवर्ड) वापरावा, जर सभासद पहिल्यांदाच वापरकर्ता असेल तर ३४ व्या एजीएमसाठी देण्यात आलेल्या सचनेत दिलेल्या चरणांचे अनुसरण करावे
- मतदान करण्यासाठी कंपनीच्या संबंधित ईव्हीएसएनवर क्लिक करा.
- मतदानाच्या पानावर. सदस्याला 'परिणाम वर्णन' दिसेल आणि त्या मतदानासाठी ''होय/नाही'' हा पर्याय दिसेल. होय किंवा नाही इच्छित पर्याय निवडा. होय हा पर्याय सूचित करो की सदस्याने रेझोल्युशनला मान्यता दिली आणि पर्याय नाही असे सूचित होते की सदस्याने ठरावावर असहमती दर्शविली.
- ९. सदस्याला संपूर्ण रिझोल्यूशन तपशील पहाण्याची इच्छा असल्यास 'रेझोल्यूशन फाईल लिंक' वर क्लिक करा. १०. ठराव निवडल्यानंतर सदस्याने मत देण्याचा निर्णय घेतल्यावर 'सबमिट' वर क्लिक करा. एक पृष्टीकरण बॉक्स दर्शविला जाईल. सभासद मतादानाची पृष्टी करू इच्छित
- असल्यास 'ओके' वर क्लिक करा, अन्यथा त्यांचे मत बदलण्यासाठी, 'रद्द करा' वर क्लिक करा आणि त्यानुसार मत सुधारित करा ११. एकदा सदस्याने ठरावावर आपले मत 'कन्फर्म' केले की सदस्याला त्याचे मत सुधारित करता येणार नाही.
- १२. डिमॅट खातेधारकाने लॉगिन संकेतशब्द विसरला असेल तर वापरकर्ता आयडी आणि प्रतिमा पडताळणी कोड प्रविष्ट करा आणि विसरलेल्या संकेतशब्दावर क्लिक करा
- सी) <u>सदस्य एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी व्हीसी/ओएव्हीएम आणि एजीएम दरम्यान ई-मतदानाच्या सूचना खालीलप्रमाणे आहेत :</u> १. एजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी आणि एजीएमच्या दिवशी इ -मतादानाची प्रक्रिया ही दूरस्थ इ -मतादानासाठी उपरोक्त सूचनांप्रमाणेच आहे
  - २. केवळ असले सदस्य, जे व्हीसी किंवा ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित असतील आणि दूरस्थ इ-मतदानाद्वारे ठरावावर मतादानाचा हक्क बजावला नसेल आणि तसे करण्यास मनाई केली नसेल तरच एजीएम दरम्यान उपलब्ध इ-मतदान प्रणालीद्वारे मतदान करण्यास पात्र असेल
  - ३. जर एजीएम दरम्यान उपलब्ध इ -मतदानाद्वारे सदस्यांद्वारे काही मते दिली गेली असतील आणि जर समान सदस्यांनी व्हीसी किंवा ओएव्हीएम सुविधेद्वारे सभेत भाग घेतला नसेल तर अशा सदस्यांनी दिलेली मते ही अवैध मानली जातील कारण सभेदरम्यान इ -मतदान केवळ
  - ४. ज्या सदस्यांनी दरस्थ इ -मतादानाद्वारे मतदान केले आहे ते एजीएमला उपस्थित राहण्यास पात्र असतील**्तथापि ते एजीएमदरम्यान मतदान करण्यास पात्र**

नसतील. जर सदस्यांनी दूरस्थ इ-मतदान आणि एजीएमच्या वेळी ई-मतदानाद्वारे आपले मत दिले असेल तर दूरस्थ ई-मतदानाद्वारे केले जाणारे मतदान ग्राह्य धरले जाईल आणि एजीएमच्या वेळी केलेले ई-मतदान अवैध मानले जाईल. सदस्य कंपनीच्या ३४ व्या एजीएमसाठी दि. १२ ऑगस्ट, २०२५ रोजी पाठविलेल्या सूचनेतील निर्दिष्ट केलेल्या सूचनांचा संदर्भ घेऊ शकतात

> संचालक मंडळाच्या आदेशादारे ज्योती लॅब्स लिमिटेडकरिता

श्रेयस त्रिवेदी

मुख्य - विधी आणि कंपनी सचिव